

उल्हासनगर महानगरपालिका

आ.जा.क्र. उमपा/करवि/यु.5/508/2022

दिनांक : 31/01/2023


सादर

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या इमारती व जमिनीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार मालमत्ता कर आकारणी करण्यात येते मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्तीचे नावाची नोंद आवश्यक आहे. त्याअनुषंगाने कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. 35BI021405300 अन्वये नोंद असलेल्या मिळकतीकरीता कर देण्यास प्रथमः पात्र व्यक्ती म्हणुन श्री/श्रीम. महेश ऊर्फ राजा जी/सुनिल जी. बेहरानी अशी नोंद आहे. मिळकतीचे एकुण क्षेत्रफळ 1136.24 चौ.फुट. असुन सोबत करपात्र बाबींचा तपशिल (खाते उतारा) जोडला आहे.


श्री/श्रीम. नरेशकुमार टेकचंद हासवाणी/जया नरेशकुमार हासवाणी/विशाल नरेशकुमार हासवाणी रा-बेहरानी प्राईड, फ्लॅट नं. 201 प्लॉट नं. 150, स्टेशन रोड, उल्हासनगर-3 यांनी दिनांक- 27/01/2023 रोजी (ना.सु.केंद्र. टोकन नं. 41202300001793) सादर केलेल्या अर्जान्वये संदर्भित मिळकतीसाठी नरेशकुमार टेकचंद हासवाणी/जया नरेशकुमार हासवाणी/विशाल नरेशकुमार हासवाणी अशी नोंद करणेसाठी कळविले आहे. सोबत खालीलप्रमाणे कागदपत्राच्या प्रति जोडल्या आहेत.

- 1) वर्ष 2022-2023 अखेर मालमत्ता कराची थकीत देणी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र.
- 2) श्री/श्रीम. महेश अलीयास राजा गोपीचंद बेहरानी/सुनील गोपीचंद बेहरानी (लिहून देणार) श्री/श्रीम. नरेशकुमार टेकचंद हासवाणी/जया नरेशकुमार हासवाणी/विशाल नरेशकुमार हासवाणी (लिहून घेणार) यांचे दरम्यान नोंदणीकृत खरेदी खताची छायांकित प्रत (अ.क्र. 762/2021 दिनांक: 03/03/2021)

उपरोक्त कागदपत्रान्वये नाव हस्तांतरणाची नोंद करणेस कर निरीक्षक यांचे अहवालाकरीता सादर.


(अविनाश महाले)
लिपीक


विषयांकित प्रकरणी अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे मनपा कर आकारणी पुस्तकात करपात्र मालमत्ता क्र. 35BI021405300 करीता मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणुन श्री/श्रीम. आयुष्य राजु सोनवणे अशी नोंद वर्ष 2022-2023 पासुन करणेकरीता प्रस्तावित करण्यात येत आहे.


(नारायण कुडाया)
कर निरीक्षक

(मनोज गोकलानी)
उप कर निर्धारक व संकलक


(जेठानंद कर्मदानी)
कर निर्धारक व संकलक

कर निरीक्षक यांच्या अहवालाबुद्धीने





उल्हासनगर महानगरपालिका, मालमत्ता कर विभाग
ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION, PROPERTY TAX DEPT.
मुख्य कार्यालय, तळमजला, उल्हासनगर-421 003 जिल्हा ठाणे, महाराष्ट्र
Head Office, Ground Floor, Ulhasnagar-421 003 Dist Thane, Maharashtra
Tel No:- 95251-2720116 /125 Ext. No. 238 Fax No:- 95251-2720104



No. UMC/TD/UNIT-5/508/2022
Token No. 41202300001793

Date- 28/02/2023
Sr. No. 35BI021405300

To,
SHRI. NARESHKUMAR TECKCHAND HASWANI
SMT. JAYA NARESHKUMAR HASWANI
SHRI. VISHAL NARESHKUMAR TECKCHAND HASWANI
Bahrani Pride Flat No. 201 Plot No. 150 Station Road,
Ulhasnagar-3

Sub:- Mutation Of Entry as an Occupier In Respect Of Property
Bearing Sr. No. 35BI021405300 Of Mpl Assessments
Register

Ref:- Your Notice Dated: 27/01/2023

Sir/Madam,

Your name has been entered in place of **Mahesh @ Raja G./Sunil G. Bahrani** Under
Ward No. 35 Property No. 35BI021405300 as a person Primarily Liable to property Tax.
The Entry in the assessment book is mutated on the basis of the following documents.

1.	Cofy of sale deed & Index-II Registered With Registrar of Assurance	No: 762/2021	Dt: 03/03/2021
2.	Conveyance Deed [CD]	No: -----	Dt: -----
3.	Change of Name effected by Divisional Officer Ulhasnagar	No: -----	Dt: -----
4.	Partition deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
5.	Gift deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
6.	Heirship Certificate	No: -----	Dt: -----
7.	Release deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
8.	Will Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
9.	Lease Deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
10.	Possession Letter	No: -----	Dt: -----
11.	Indemnity bond/ Possession Letter/Affidavit	No: -----	Dt: -----
12.	Objection Notice published in th News paper Namely	No: -----	Dt: -----
13.	Unregistered Instrument attested by Notary Namely GIFT DEED	No: -----	Dt: -----
14.	Applicant Pratgyaptra	No: -----	Dt: -----
15.	Unregistered Instrument attested by Notary Namely AGRREMENT FOR SALE	No: -----	Dt: -----

This is Only mutation of entry for the purpose of primary Liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-representation of fraudulent information containet in the notice given by you would any time lead to cancellation of without prejudice to the prosecution agains you.

28/2/2023



Assessor & collector of Taxes
Ulhasnagar Municipal Corporation

